

जिल्हाधिकारी, लातूर यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांना त्यांच्या जुन्या ०९ निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय, क्रमांक- वाहन-२०२४/प्र.क्र. ३९/ई-८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : १४ ऑक्टोबर, २०२४.

संदर्भ:-

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.जेपीएस-२०१४/प्र.क्र.०७/ई-८, दि.१२/०९/२०१६.
- २) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र.वाहन-२०२४/प्र.क्र.११/विनियम, दि.०२/०२/२०२४.
- ३) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.संकिर्ण-२०२२/प्र.क्र.४०/ई-८, दि.२७/०६/२०२२.
- ४) नियोजन विभाग, शासन ज्ञापन, क्र.डिपीए- १०२२/प्र.क्र.१३९/ का.१४८१, दि.१६/०१/२०२३.
- ५) जिल्हाधिकारी, लातूर, यांचे पत्र जा.क्र. २०२३/लेखा-१/कावि-दि.१२/०६/२०२३, दि.०६/०२/२०२४, दि.२८/०२/२०२४, दि.१४/०६/२०२४ व दि.०४/०९/२०२४.

प्रस्तावना :-

छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील लेखाशिर्ष “२०५३- जिल्हा प्रशासन” या खाली वेतन आहरित करणाऱ्या १३६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शासकीय वाहनांची अनुज्ञेयता संदर्भाधीन दि.१२/०९/२०१६ च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, लातूर यांनी त्यांच्या संदर्भाधीन क्र.०५ अन्वये उपविभागीय अधिकारी, लातूर व अहमदपूर, तहसिलदार, चाकूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट, उदगीर, निलंगा, अहमदपूर, व देवणी यांना त्यांच्या जुन्या ०९ निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदीस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील जिल्हाधिकारी, लातूर यांच्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी यांना या शासन निर्णयासोबतच्या “सहपत्र-अ” मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीच्या जुन्या ०९ निर्लेखित वाहनांच्या बदली जीप प्रकारातील नवीन वाहन खरेदी करण्यास व तदप्रित्यर्थ

येणाऱ्या उपविभागीय अधिकारी/तहसिलदार यांच्या वाहनाकरीता प्रत्येकी रूपये ॢ.०० लक्ष इतक्या खर्चास खालील अटींच्या अधिन राहून शासन मंजूरी देण्यात येत आहे -

१. निधी उपलब्धतेनुसार शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-वाहन-२०२४/प्र.क्र.११/विनियम, दिनांक ०२/०२/२०२४ च्या शासन निर्णयामधील तरतुदीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी / तहसिलदार यांच्या जीप प्रकारातील वाहनाकरीता प्रत्येकी रूपये ॢ.०० लक्ष इतकी मर्यादा ठरविण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या वाहन किंमत मर्यादेत वस्तु व सेवा कराचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. तथापि, सदर किंमतीमध्ये वाहनांच्या किंमतीसोबत टेम्पररी रजिस्ट्रेशन चार्जेस व सहाय्यभूत साहित्य (Accessories) इत्यादीसाठीच्या खर्चाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. निधी उपलब्धतेच्या व विहित कार्यपध्दतीच्या अवलंब करून वाहन खरेदी करण्यात यावी.
२. शासन निर्णय, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग,क्र.भांखस-२०१४/प्र.क्र.ॢ२/भाग-III/उद्योग-४, दिनांक ०१/१२/२०१६ व क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२१५/उद्योग-४, दिनांक २४/०ॢ/२०१७ च्या शासन निर्णयानुसार वाहन खरेदी GeM Portal वरून विहित पध्दतीचा अवलंब करून करण्यात यावी.
३. या शासन निर्णयासोबतच्या “सहपत्र-अ” मध्ये नमूद निर्लेखित शासकीय वाहनांच्या बदली यापूर्वी नवीन वाहन खरेदी करण्यात आले नाही, या धारणेच्या अधिन राहून तसेच विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नवीन वाहन खरेदीस शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णयासोबतच्या “सहपत्र-अ” मध्ये नमूद वाहनासाठी येणारा खर्च महसूल वन विभाग, शासन निर्णय, क्र.संकिर्ण-२०२२/प्र.क्र.४०/ई-ॢ, दि.२७/०६/२०२२ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा वार्षिक योजनेतर्गत “ गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेच्या माध्यमातून नियोजन विभागाने लातूर जिल्हयास उपलब्ध करून दिलेल्या “मागणी क्र.ओ-५६, लेखाशीर्ष (२०५३ ए ३ॢ७)-३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर)” मध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४३३/२०२४/व्यय-९, दिनांक २०/०९/२०२४ व अनौपचारिक संदर्भ क्र.३६३/२०२४/विनियम,दिनांक ०३/१०/२०२४ अन्वये त्या विभागाने दिलेल्या संमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४१०१४१६२५१३७९१९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सुनिल कोठेकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. अ.मु.स. (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-३२.
२. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.
३. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
४. जिल्हाधिकारी, लातूर.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर.
६. उपविभागीय अधिकारी, लातूर / अहमदपूर.
७. तहसिलदार, चाकूर/शिरूर अनंतपाळ/ जळकोट/उदगीर/ निलंगा/अहमदपूर व देवणी.
८. वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.
९. निवड नस्ती, (कार्यासन ई-८), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

(शासन निर्णय, क्रमांक - वाहन-२०२४/प्र.क्र. ३९/ई-८, सोबतचे सहपत्र-अ)

जिल्हाधिकारी, लातूर यांच्या अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या वापरातील
निर्लेखित वाहनांचे विवरणपत्र

अ. क्र.	विभाग / जिल्हा	वाहन वापरणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम	निर्लेखित वाहनाचा क्रमांक	वाहनाचा प्रकार
१	छत्रपती संभाजीनगर विभाग (जिल्हा - लातूर)	उपविभागीय अधिकारी, लातूर	एमएच-२४-डी-८०८६	टाटा सुमो-जीप
२		उपविभागीय अधिकारी, अहमदपूर	एमएच-२४-डी-७७५६	टाटा सुमो-जीप
३		तहसिलदार, चाकूर	एमएच-२४-टी-००२२	टाटा सुमो-जीप
४		तहसिलदार, शिरूर अनंतपाळ	एमएच-२४-यु-००२२	टाटा सुमो-जीप
५		तहसिलदार, जळकोट	एमएच-२४-यु-००९९	टाटा सुमो-जीप
६		तहसिलदार, उदगीर	एमएच-२४-डी-८०८५	टाटा सुमो-जीप
७		तहसिलदार, निलंगा	एमएच-२४-डी-८०४१	टाटा सुमो-जीप
८		तहसिलदार, अहमदपूर	एमएच-२४-डी-८०८८	टाटा सुमो-जीप
९		तहसिलदार, देवणी	एमएच-२४-डब्ल्यू-००९९	टाटा सुमो-जीप